

January 30, 2026

The Manager, Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400051
Symbol: POONAWALLA

The Secretary, Listing Department
BSE Limited
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001
Company Code: 524000

Subject: Newspaper publication regarding special window for re-lodgement of transfer requests of physical shares of Poonawalla Fincorp Limited.

Dear Sir / Madam,

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/ 'CIR/2025/97 dated July 02, 2025,, please find enclosed herewith Newspaper advertisement w.r.t re-lodgement of transfer requests of physical shares of Poonawalla Fincorp Limited published by the Company in leading newspaper 'The Financial Express' (English) and in Regional language newspaper 'Loksatta' (Marathi).

We request you to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,
For Poonawalla Fincorp Limited

Shabnum Zaman
Company Secretary
ACS :13918

Poonawalla Fincorp Limited
CIN: L51504PN1978PLC209007

Corporate Office: Unit No. 2401, 24th Floor, Altimus, Dr. G. M. Bhosale Marg, Worli, Mumbai, Maharashtra - 400018 **T:** +91 22 47733220
Registered Office: 201 and 202, 2nd floor, AP81, Koregaon Park Annex, Mundhwa, Pune - 411 036 **T:** +91 20 67808090
E: secretarial@poonawallafincorp.com | **W:** www.poonawallafincorp.com

Reg. Office: Solitaire Corporate Park, Building no.2, Unit no. 201-200A & 202-208, Ground Floor, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri, Mumbai - 400093
CIN: U67100MH2003G0143291 Telephone No.: 022-6138 7000

Invitation of Expression of Interest for Sale of Non-Performing Financial Assets

ASREC (India) Ltd., intends to transfer/assign NPA accounts under Sec 5 of SARFAESI Act, 2002 on 100% cash basis on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without recourse" basis. Expression of Interest ("EOI") is invited from the interested Asset Reconstruction Companies ("ARC's") for the sale of identified non-performing financial assets. The details of NPA accounts, shall be shared with the ARC's evincing EOI for acquisition of debts, subject to execution of Non Disclosure Agreement (NDA).

All interested ARCs can send their Expression of Interest at asrec@asrec.co.in / jaganathrao@asrecindia.co.in / hardasmenon@asrecindia.co.in. ASREC (India) Limited reserves the right to monitor/modify/withdraw the process and amend at any stage at ASREC (India) Limited discretion without citing any reason thereto. For other terms and conditions, please refer to our website www.asrecindia.co.in.

In case of any clarification, please contact the designated officer viz. Mr. A. Jayanth Rao, Chief Manager, Contact number 9992911241, Mr. Hardas Menon (AVM), 9930262095. The Last Date for submission of expression of interest shall be 05.02.2026 Thursday by 5:00 PM.

For more details, please visit Public Notices section on Company's corporate website: www.asrecindia.co.in

Date: 30.01.2026
Place: Mumbai

Sd/-
Authorized Officer,
For ASREC (India) Ltd.

WELCAST STEELS LIMITED

CIN: L27104GJ1972PLC085827
Regd. Office: 115-116, G.V.M.M. Estate, Odhav Road, Ahmedabad 382 415
Ph: 079-22901078, Fax: 079-22901077.
Website: www.welcaststeels.com Email: info@welcaststeels.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2025

| Sr. No. | Particulars | Quarter Ended | | Nine Months Ended | |
|---------|--|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|
| | | 31.12.2025 (Unaudited) | 31.12.2024 (Unaudited) | 31.12.2025 (Unaudited) | 31.12.2024 (Unaudited) |
| 1 | Total income from operations | 261.79 | 2,307.91 | 4,605.54 | |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (286.78) | 28.09 | (366.33) | |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (315.73) | 28.09 | (694.52) | |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (315.73) | 11.29 | (668.31) | |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/Loss] for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) | (309.61) | 9.13 | (668.31) | |
| 6 | Equity Share Capital | 63.82 | 63.82 | 63.82 | |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | - | - | - | |
| 8 | Earnings Per Share (EPS) (of Rs10/- each) (for continuing and discontinued operations) | (49.47) | 1.77 | (104.72) | |
| | a. Basic & Diluted EPS before Extra ordinary items (In ₹) | (49.47) | 1.77 | (104.72) | |
| | b. Basic & Diluted EPS after Extra ordinary items (In ₹) | (49.47) | 1.77 | (104.72) | |

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The Full format of the Financial Result for the Quarter and Nine months ended December 31, 2025 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.welcaststeels.com/Documentation/Financials/Quarterly%20Results/Dec-2025.pdf). The same can be accessed by scanning the QR code provided below.



By Order of Board of Directors
For Welcast Steels Limited
Sd/-
RAJAN R. HARIVALLABHDAS
Chairman
DIN:00014265

Place: Ahmedabad
Date: 29.01.2026

Utkarsh Small Finance Bank
Aapki Ummeed Ka Khaata
(A Scheduled Commercial Bank)
UTKARSH SMALL FINANCE BANK LIMITED
CIN: L65992UP2016PLC082804
Registered Office: Utkarsh Tower, NH - 31 (Airport Road), Semalpur, Kazi Sarai, Harhua, Varanasi, Uttar Pradesh, PIN - 221105.
Tel. No.: +91-542-6605551 Email: shareholders@utkarsh.bank
Website: www.utkarsh.bank.in

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of the Company Secretaries of India ("SS-2") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) and in accordance with the applicable guidelines / circulars / rules issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") inter alia including General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, (collectively termed as ("MCA Circulars")) and applicable circulars issued by Securities and Exchange Board of India, ("SEBI Circulars") from time to time and other applicable laws, rules, regulations, if any, Utkarsh Small Finance Bank Limited ("Bank") seeks approval of the Members of the Bank through Postal Ballot via remote e-voting process ("e-voting") to approve the following resolution(s):

| S.No. | Description of Resolutions | Type of Resolution |
|-------|---|--------------------|
| 1. | Appointment of Dr. Ram Jass Yadav (DIN: 08911900) as a Non-Executive Non-Independent Director of the Bank | Ordinary |
| 2. | Re-appointment of Mr. Ajay Kumar Kapur (DIN: 00108420) as an Independent Director of the Bank | Special |
| 3 | Payment of remuneration to Mr. Govind Singh, Managing Director & Chief Executive Officer (DIN: 02470880) of the Bank for the FY 2025-26 | Special |

Members are informed that the Bank has completed the dispatch of the Postal Ballot Notice on January 29, 2026 to those Members of the Bank whose name appear in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories viz., National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on **Friday, January 23, 2026** ("cut-off date") for the purpose, in electronic form to those members whose email address are registered, with the KFin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent of the Bank ("RTA/KFin") or NSDL/CDSL or the Bank. A person who is not a Member as on cut-off date should treat the Postal Ballot Notice for information purpose only. The Postal Ballot Notice along with the Explanatory Statement and e-voting instructions, are available on the Bank's website at www.utkarsh.bank.in in websites of the respective Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the e-voting website of KFin at <https://evoting.kfintech.com>. The Members of the Bank whose name appear in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by NSDL and CDSL as on cut-off date shall be entitled to vote in relation to the resolution e-voting to enable the Members to cast their votes electronically. The detailed procedure/instructions on e-voting is specified in the Postal Ballot Notice. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Bank as on the cut-off Date, subject to the relevant provisions of the Banking Regulation Act, 1949 and RBI (Acquisition and Holding of Shares or Voting Rights in Banking Companies) Directions, 2023 dated January 16, 2023.

The e-voting facility will be available during the following voting period:

| Commencement of e-voting | End of e-voting |
|---|---|
| Friday, Jan 30, 2026 at 9:00 a.m. (IST) | Saturday, Feb 28, 2026 at 5:00 p.m. (IST) |

The e-voting shall not be allowed beyond the said date and time. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the members cast their votes on the resolution the same cannot be modified subsequently.

Members may also note that pursuant to Section 124 of the Act, the dividends / interests that are unclaimed for a period of seven years shall be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF"). The information regarding the unclaimed dividends / interest already transferred, and due to be transferred, to IEPF Authority, is/ shall be available on the website of the Bank. All the Shareholders / Debenture holders who have not claimed the interest in FY 2022-23 and FY 2023-24 are requested to claim from the Bank.

The Board of Directors have appointed Mr. Avinash Bagul (FCS:5578, COP:19862), and in his absence, Mr. K Venkataraman (ACS:8897, COP:12459) of M/s. BNP & Associates, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the e-voting in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or Managing Director & CEO or Company Secretary of the Bank. The results of the Postal Ballot will be announced within two working days of conclusion of e-voting. The results along with the Scrutinizer's Report will be hosted at the Bank's website viz. www.utkarsh.bank.in and on the e-voting website of KFin at <https://evoting.kfintech.com> and also be communicated simultaneously to the respective Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where the equity shares of the Bank are listed. Additionally, the results will also be placed on the notice board at the Registered Office of the Bank.

In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting User Manual available at the 'download' section of <https://evoting.kfintech.com> or send email to evoting@kfintech.com or call KFin on 1800 3094001 (toll free). Further, Members may also visit <https://ris.kfintech.com/clientservices/investors/charter.aspx> for additional information and guidance.

By Order of the Board
for Utkarsh Small Finance Bank Limited
Sd/-
Muthiah Ganapathy
Company Secretary & Compliance Officer

Date: January 30, 2026
Place: Mumbai

NOTICE

Motilal Oswal Financial Services Limited

SEBI Registration No.: INZ000158836

Member of Multi Commodity Exchange of India Limited (MCX); Member ID 55930, BSE Limited (BSE) Clearing No.: 446,

National Stock Exchange of India Ltd (NSE) Member ID 10412 (NCDEX) ID 1240

Registered office Address of Member: Motilal Oswal Tower, Rahimtulla Sayani Road, Opposite Patel ST Depot,

Prabhadevi, Mumbai - 400 025, Tel No.: 022-7193 4200.

This is to inform all concerned that we have initiated the process of cancellation of registration of our below mentioned Authorised Person (AP) due to regulatory reasons/concerns.

| Exchange | Name of AP | Trade Name of AP | Address of AP | AP Registration No. |
|----------|--------------|------------------|---|---------------------|
| NCDEX | VIKASH KUMAR | VIKASH KUMAR | VILLAGE TITRA VISHNUPUR, TITRA ASANAN, MUZAFFARPUR, BIHAR, INDIA, 843105. | 125889 |

Any person dealing with the above-mentioned Authorised Person henceforth shall do so at their own risk. Motilal Oswal Financial Services Limited shall not be liable for any dealings with the said entity post the issuance of this notice.

Investors having any queries or concerns regarding this matter are requested to contact Motilal Oswal Financial Services Limited within 15 days from the date of issuing this notice.

For Motilal Oswal Financial Services Limited

Sd/-
Authorised Signatory

WELCAST STEELS LIMITED

CIN: L27104GJ1972PLC085827
Regd. Office: 115-116, G.V.M.M. Estate, Odhav Road, Ahmedabad 382 415
Ph: 079-22901078, Fax: 079-22901077.
Website: www.welcaststeels.com Email: info@welcaststeels.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2025

(₹ in Lakhs)

| Sr. No. | Particulars | Extract of Un-Audited Standalone Financial Results for Quarter and Nine Months Ended December 31, 2025 | | | |
|---------|--|--|---------------------------|---------------------------|-------------------------|
| | | (₹ in Lakhs) Except Earnings Per Share | | | |
| No. | Sl. Particulars | Quarter Ended | Nine Months Ended | Year Ended | |
| No. | Sl. Particulars | 31.12.2025 (Unaudited) | 30.09.2025 (Unaudited) | 31.12.2024 (Unaudited) | 31.03.2025 (Audited) |
| 1 | Total Income from Operations | 56.13 | 47.40 | 41.09 | 194.63 |
| 2 | Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 55.22 | 33.59 | 17.29 | 165.95 |
| 3 | Net Profit/ (Loss) for the period, before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 55.22 | 33.59 | 17.29 | 119.51 |
| 4 | Net Profit/ (Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 42.43 | 24.0 | | |

